

भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांना
सेवेतील प्रवास सवलत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक - माझे-2187-(30/93)-नं॒
संवास्तव, मुंबई 400 032, दिनांक 30 जानेवारी 1993.

परिपत्रक

माचा:- सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक - माझे-2187-4029-नं॒, दिनांक 11 जुलै 1988.

या विभागाच्या परिपत्रक क्रमांक-माझे-2187-4029-नं॒, दिनांक 11 जुलै 1988 मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांना रजेतील प्रवास सवलत कशी देण्यात याची याचात सूचना देण्यात आल्या आहेत. या खरिफतकातील परिच्छेद 5 मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांनी भारण केलेले पद आणि सदर पदधारक अधिका-यास नैभित्तिक रजा व त्या नैभित्तिक रजेच्या कार्यालयीत रजा प्रवास सवलत- उपभोगण्यास परवानगी देण्यास सकाम असणा-या प्राधिका-याची याची देण्यात आली आहे. तथापि या यादीत, विविध मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुखांच्या/प्रदेशीक कार्यालय प्रमुखांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असणा-या भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांना नैभित्तिक रजा व त्या नैभित्तिक रजेच्या कालावधीत रजा प्रवास सवलत उपभोगण्यास परवानगी देण्यास केशत्ता प्राधिकारी सकाम आहे हे स्पष्ट होत नव्हते.

2. याचातील सूचित्ता आणण्यासाठी आता असे स्पष्ट करण्यात येते की, विविध मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुखांच्या/प्रदेशीक कार्यालय प्रमुखांच्या आस्थापनेवर कार्यरत असणा-या भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांना नैभित्तिक रजा घंपूर करण्यास व अशा घंपूर केलेल्या नैभित्तिक रजेच्या कालावधीत संबंधित भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांना नियमनुसार अनुज्ञेय "रजा प्रवास सवलत" मंजूर करण्यास संबंधित विभाग प्रमुख किंवा प्रदेशीक कार्यालय प्रमुख सकाम प्राधिकारी याहीला.

उदाहरणार्थ :-

भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांने भारण केलेले पद

सकाम प्राधिकारी

विक्रीकर उप बायकूत.

विक्रीकर आयुक्त, गुंबई.

3. आणण्डी असेही स्पष्ट करण्यात येते की, भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांना, नैभित्तिक रजेच्या कालावधीत रजा प्रवास सवलत उपभोगण्यास परवानगी/असेही देण्यास सकाम असलेले प्राधिकारी अशा अधिका-यांच्या कुटुंबियांना, संबंधित अधिका-यासमध्ये किंवा अन्यसाम केळळ कुटुंबियांना स्वतंत्रपणे (एकक्रित किंवा निरनिराळ्या वेळी) रजा प्रवास सवलत (स्वग्रामी किंवा भारतीत कुठेही, असे नियमनुसार अनुज्ञेय असेल तसेच) उपभोगण्यास विहीत अटीच्या व शतीच्या अपेक्षा राहून परवानगी/असेही देण्यासाठीसुम्बद्ध सकाम राहील. मात्र अशा आदेशांच्या प्रती कार्यालय-9 व कार्यालय-10, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठविणे अनिवार्य राहील याची प्रकर्षणे नोंद घेण्यात याची.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिनकर पत्की,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रा.

- राज्यपाल यांचे सचिव,
मुख्य मंत्री यांचे सचिव,
गुरुद्य सचिव/अपर मुख्य सचिवांचे स्वीक सहायक,
महालेखापाल (लेखा व अनुशेयता), एक, महाराष्ट्र, मुंबई 400 020,
महालेखापाल (लेखा परीक्षा), एक, महाराष्ट्र, मुंबई 400 020,
महालेखापाल (लेखा व अनुशेयता), दोन, महाराष्ट्र, नाश्तपूर,
महालेखापाल (लेखा परीक्षा), दोन, महाराष्ट्र, नाश्तपूर,
अधिदान व सेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
सर्वविशेष सचिव, अपर सचिव, सचिव, मंत्रालय, मुंबई,
सर्वविभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
एव्ह जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
महसूल व वन विभाग/फ-7, मंत्रालय, मुंबई,
गृह विभाग/पोत-1, मंत्रालय, मुंबई,
थित विभाग/सेवा-5, मंत्रालय, मुंबई,
सामान्य प्रशासन विभाग/कार्यालय-10, मंत्रालय, मुंबई,
मंत्रालयातील सर्वप्रशासकीय विभाग,
मंत्रालयाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाळक्तीस सर्व विभाग प्रमुख व प्रादेशिक
कार्यालय प्रमुख,
महाराष्ट्र राज्याच्या सेवा संवर्गवरीत भारतीय प्रशासन सेवेतील सर्व अधिकारी,
महाराष्ट्र शासनाच्या अधिफल्यालालीस सर्व सर्कारीनिक सेवा उपकरण,
निवड नस्ती.